

“अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा संचालक, वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर” या पदास पुर्वीपासून असलेला आहरण व संवितरण सांकेतांक क्रमांक (४८०१००११७७) आहे तोच ठेवून आहरण व संवितरण अधिकारी घोषित करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन  
महसूल व वन विभाग,  
शासन निर्णय क्रमांक : एफडीएम २०२४/प्र.क्र.७१/फ-२  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,  
दिनांक :- ०५ नोव्हेंबर, २०२४

संदर्भ :- १) वित्त विभाग, शासन निर्णय, क्रमांक-मकोनि-१०००/प्र.क्र.४४/०५, कोषा-प्र.५ दि. ०४.०१.२००६.

२) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास), नागपूर यांच्या कार्यालयाचे पत्र क्र.कक्ष-२(१)/असं/प्र.क्र.०६/२१७/२०२४-२५, दि.०६.०८.२०२४

प्रस्तावना -

शासनाच्या वन विभागाच्या क्षेत्रिय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वेतन व भत्त्यांची देयके फेब्रुवारी-२००६ पासून इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच कोषागारातून पारित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भ क्र.१ येथील दि.०४.०१.२००६ रोजी च्या शासन निर्णयान्वये निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ खंड-१ मधील नियम १३ नुसार व नियम १५(३) नुसार विभागातील आहरण व संवितरण अधिकार्यांची यादी महालेखापाल कार्यालयाकडे पाठविण्यात येते. यानुसार वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार विभागातील आहरण व संवितरण अधिकार्यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

०२. त्याअनुषंगाने अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास), नागपूर यांनी त्यांच्या संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये “संचालक, वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर” या पदा ऐवजी “अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा संचालक, वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर” या पदास आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे. त्याअनुषंगाने सदर पदास “आहरण व संवितरण अधिकारी” म्हणून घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय :-**

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास), नागपूर यांनी त्यांच्या संदर्भ क्र.२ येथील पत्रान्वये तसेच वित्त विभागाच्या दि.०४.०१.२००६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) म.रा. पुणे यांचे कार्यालयाकरीता असलेला आहरण व संवितरण अधिकारी सांकेतांक क्र.२२०१००११२४ हा रद्द करण्यास तसेच “संचालक, वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर” या पदाचा पुर्वीपासून असलेला आहरण व संवितरण सांकेतांक क्रमांक (४८०१००११७७) आहे तोच ठेवून आता “अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा संचालक, वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर” या पदास त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्याची देयके पारीत करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी म्हणून पुढीलप्रमाणे घोषित करण्यात येत आहे :-

आहरण व संवितरण अधिकारी घोषित करावयाचे पदनाम	मुख्यालय ठिकाण	जवळचे उपकोषागार कार्यालय व सांकेतांक क्रमांक	आहरण व संवितरण अधिकारी सांकेतांक क्रमांक
अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा संचालक, वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर	चंद्रपूर	कोषागार अधिकारी, चंद्रपूर (४८०१)	४८०१-००११७७

०२. सदर शासन निर्णय वित्त विभागाने त्यांचा अनौ.सं.क्र.३३१/२०२४/को.प्र.५ दि.२५.१०.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

०३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४११०५१७०९३७६५१९ असा आहे.हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( शिल्पा पटवर्धन )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति -

१. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
२. प्रधान मुख्य वनसंरक्षक (सर्व)
३. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास), नागपूर.
४. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) तथा संचालक, वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी, चंद्रपूर

५. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (सर्व)

६. महालेखापाल (लेखा परीक्षा) / (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र राज्य-१/२, मुंबई/  
नागपूर.

(यांना विनंती करण्यात येते कि, महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ खंड-१ मधील नियम १५(२) व १५ (३) नुसार उपरोक्त अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्याची तसेच सदर प्रकरणी तत्सम कार्यवाही करावी.)

७. संचालक, लेखा व कोषागार, संचालनालय, मुंबई.

८. वरीष्ठ लेखा कोषागार अधिकारी, नागपूर / मुंबई.

९. सहसंचालक, (तांत्रिक) लेखा व कोषागार, मुंबई.

१०. वित्त विभाग, कार्यासन कोषा. प्र-५, मंत्रालय, मुंबई.

११. निवड नस्ती (फ-२), महसूल व वन विभाग.